

Date: September 8, 2022

Listing Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

BSE Script Code: 539289

Listing Department
National Stock Exchange of India
Limited
Bandra Kurla Complex
Bandra East
Mumbai – 400 051

**NSE Symbol: AURUM** 

Dear Sir/Madam,

Sub.: Submission of Newspaper Notice published in connection with 9<sup>th</sup> Annual General Meeting, Remote E-voting and Book Closure dates

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of the notice published in newspapers Financial Express (English language) and Mumbai Lakshdeep (Marathi language) on September 8, 2022, with regard to 9<sup>th</sup> Annual General Meeting, Remote E-Voting facility and Book Closure dates.

You are requested to take the same on record and disseminate the above intimation on your website.

Thanking you.

Yours faithfully, For Aurum PropTech Limited

Khushbu Rakhecha Compliance Officer



**FINANCIAL EXPRESS** 



# GOENKA DIAMOND AND JEWELS LIMITED

Regd. Office: 401, Panchratna, M.S.B. Ka Rasta, Johari Bazar, Jaipur 302003 CIN: L36911RJ1990PLC005651 Tel: 0141 2574175 E-mail: cs@goenkadiamonds.com NOTICE

#### **ANNUAL GENERAL MEETING**

Notice is hereby given that the 32<sup>nd</sup> Annual General Meeting (Post-IPO) of the members of Goenka Diamond and Jewels Limited ("the Company") will be held on Friday September 30, 2022 at 11:00 a.m. at C - 114, Shivaji Marg, Vijaypath, Tilak Nagar, Jaipur - 302 004 ("the

The Integrated Annual Report for the financial year 2021 – 22 including the Notice convening the Meeting has been sent to the members who have registered their e-mail address with the Depositories / Company.

The Integrated Annual Report for the financial year 2021-22 including the Notice is available on the website of the Company and also available for inspection at the Registered Office of the Company on all working days except Saturdays, Sundays and Public Holidays, during business hour up to the date of the Meeting.

The Company is providing to its members facility to exercise their

right to vote on resolutions proposed to be passed at the Meeting by electronic means("e-voting"). Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("remote e-voting"). The Company has engaged the services of Kfin Technologies Limited ("Karvy") as the Agency to provide e-voting facility. The communication relating to remote e-voting inter alia containing User ID and password, along with a copy of the Notice convening

communication fore-voting is available on the website of the Company www.goenkadiamonds.com and on the website of Karvy: https:// evoting.kfintech.com. The remote e-voting facility shall commence on Tuesday, September 27, 2022 from 9:00 a.m. and end on Thursday, September 29, 2022

the Meeting, has been dispatched to the members. The format of

A person, whose name appears in the Register of Members / Beneficial owners as on the cut-off date, i.e., Friday, September 23, 2022, only shall be entitled to avail the facility of remote e-voting / voting at the

at 5:00 p.m. The remote e-voting shall not be allowed beyond the

Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding shares as of the cut-off date may obtain the User ID and password inter alia by sending a request at evoting@kfintech.com. The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the Meeting which is available on Company's website and Karvy's website. If the member is already registered with Karvy for e-voting, he can use his existing User ID and password for casting the vote through remote e-voting.

Members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the Meeting but shall not be entitled to cast their vote(s) again. Members are requested to note the following contact details for addressing queries / grievances, if any:

Shri U S Singh, Karvy Fintech Private Limited, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda Hyderabad 500 032, Phone No. +9140 6716 1700, Toll-free No. 1800 3454 001, E-mail: evoting@karvy.com

#### **Book Closure Date**

NOTICE is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and applicable rules there under as per applicable provisions of SEBI(LODR) 2015 that the Company has fixed Monday, September 26, 2022 to Wednesday September 28, 2022 (both days inclusive) as the "Book Closure Period".

The said Notice may be accessed on the Company's website at www.goenkadiamonds.com and may also be accessed on the Stock Exchanges websites at www.bseindia.com and www.nseindia.com.

> For GOENKA DIAMOND AND JEWELS LTD. Nidhi Kanoongo

Place: Mumbai Date: September 07, 2022

aforesaid date and time.

**Company Secretary** 



केनरा बैंक Canara Bank िसिंडिकेट Syndicate

Maharashtra • Tel. No. (022) 2927 7094,

Email: cb15017@canarabank.com DEMAND NOTICE Under Section 13 (2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securit

Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002] WHEREAS the undersigned being the Authorized Officer of Canara Bank, Goregaon (East) Udayami Mitra Branch under the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section13 (12) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrower/s and quarantor/s to repay the amount mentioned in the Notice; within 60 days from the date of the Notice, as per details given below. For various reasons this notice could not be served on the concerned borrower/guarantors A. copy of this notice is available with the undersigned; and the concerned borrower/guarantor may, if they so desire, collect the said copy from the undersigned on any working day during normal office hours. However, the notice is hereby given to the concerned borrower/s and guarantor/s, to pay to Canara Bank, Goregaon (East)

Udayami Mitra Branch within 60 days from the date of publication of this notice the amount indicated herein below due on the date together with future interest at contractual rates, till the date of payment, under the loan / and other agreements and documents executed by the concerned person/s. As security for the borrower's obligations under the said agreements and documents, the following asset have been mortgaged to Canara Bank, Goregaon (East) Udayami Mitra Branch. (In ₹)

r. Name & Address of Borrower / Co-Borrower / Guarantor	Date of Demand Notice	Particulars of Mortgaged Asset	Outstanding Amt. as on (inclusive of interest & costs)
Mr. Anil Ramchandra Mane (Borrower)  & Mrs. Juhi Anil Mane (Co-Borrower)  Both Address Are: - Flat No. 102, 1st Floor, D Wing, SAI SADAN Shastri Nagar, Bal Rajeshwar Road, Mulund (W) Mumbai-400 080, MH.		Nagar, Bal Rajeshwar Road, Mulund (W)-400 080, MH.	38,80,598/- as on 19.05.2022 NPA Date 19.08.2022

then the Canara Bank, Goregaon (East) Udayami Mitra Branch shall proceed against the above secured assets under Section 13 (4) of the Act and the applicable Rules entirely at the risks of the concerned borrower to the costs and consequences. The attentions of Borrower / Guarantors are invited towards subsection 8 of section 13 of SARFAESI Act in respect of time

available to redeemed the secured assets. The concerned borrower are prohibited by the SARFAESI Act to transfer the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of the **Canara Bank, Goregaon (East) Udayami Mitra Branch** and an contravention of the provisions of the SARFAESI Act will render the borrower responsible for the offence liable to punishmen and / or penalty in accordance with the SARFAESI Act. Date: 08.09.2022

Place: Goregaon (East) Udayami Mitra Branch, Mumbai

**Authorised Officer, Canara Bank** 



GOREGAON (EAST) UDYAMI MITRA BRANCH: Udyami Mitra, Goregaon (East), Mumbai-400 063, Maharashtra • Tel. No. (022) 2927 7094, Email: cb15017@canarabank.com

#### DEMAND NOTICE

Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002] WHEREAS the undersigned being the Authorized Officer of Canara Bank, Goregaon (East) Udayami Mitra Branch under the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section13 (12) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrower/s and guarantor/s to repay the amount mentioned in the Notice; within 60 days from the date of the Notice, as per details given below. For various reasons this notice could not be served on the concerned borrower/guarantors A. copy of this notice is available with the undersigned; and the concerned borrower/guarantor may, if they so desire, collect the said copy from the undersigned on any working day during normal office hours. However, the notice is hereby given to the concerned borrower/s and guarantor/s, to pay to Canara Bank, Goregaon (East

Udayami Mitra Branch within 60 days from the date of publication of this notice the amount indicated herein below due or the date together with future interest at contractual rates, till the date of payment, under the loan / and other agreements and documents executed by the concerned person/s. As security for the borrower's obligations under the said agreements and documents, the following asset have been mortgaged to Canara Bank, Goregaon (East) Udayami Mitra Branch.

	Sr. No	Name & Address of Borrower / Co-Borrower / Guarantor	Demand Notice		as on (inclusive of interest & costs)
lľ	- 1	Miss Ushma Bhavanji Katira, C/o. Nilesh Katira	29.08.2022		Housing Loan
II	- 1	(Borrower) & Mrs. Neeta Nilesh Katira W/o. Nilesh Katira (Co-Borrower)  1 Both Address Are:- R/o.: 31-32 Braham Jyoti Building, Rajendra Prasad Road, Mulund (West)-400 080, MH.; Business Address: Royal Symphony, Lorven House, Lalbahadur Shastri Road, Opp. Magnet Mall, Bhandup (W), Mumbai-400 078, MH.		2202 (Along with one car	
II	- 1			Parking), 22 <sup>nd</sup> Floor, A Wing,	
1	- 1			Building Known as <b>ASHWA</b>	
				realistow, Ni. Dumping	III II Date
				Garden, Pandit Deen Dayal Upadhyay Marg, Mulund (W), Mumbai-400 080, MH.	28.08.2022

If the concerned borrower shall fail to make payment to **Canara Bank, Goregaon (East) Udayami Mitra Branch** as aforesaid then the Canara Bank, Goregaon (East) Udayami Mitra Branch shall proceed against the above secured assets under Section 13 (4) of the Act and the applicable Rules entirely at the risks of the concerned borrower to the costs and consequences. The attentions of Borrower / Guarantors are invited towards subsection 8 of section 13 of SARFAESI Act in respect of time

The concerned borrower are prohibited by the SARFAESI Act to transfer the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of the Canara Bank, Goregaon (East) Udayami Mitra Branch and any contravention of the provisions of the SARFAESI Act will render the borrower responsible for the offence liable to punishmen and / or penalty in accordance with the SARFAESI Act. Date: 08.09.2022

Place: Goregaon (East) Udayami Mitra Branch, Mumbai

Name of the Borrowers /

available to redeemed the secured assets.

Date: September 7, 2022 **Authorised Officer, Canara Bank** 

Reserve Price (₹ in Lakhs) Contact

## S. P. CAPITAL FINANCING LTD.

The Ruby, 5th Floor, South Wing, Level 8th, JK Sawant Marg. Dadar West. Mumbai - 400028. Tel. 40372424/22824945/22834051 Fax No. 22844052 CIN NO. L74140MH1983PLC029494, Scrip Code: 530289

#### Website: www.spcapital.in, Email Id: spcapitalfin@gmail.com NOTICE OF THE 39th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE DATE AND E-VOTING

- 1. NOTICE is hereby given that the 39<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, September 30, 2022 at 3.00 P.M. through Video Conferencing (VC) Other Audio Visual Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and Circular No. 02/2022 dated May 05, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular dated May 12, 2020 and January 15, 2021, issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the business as set out in the AGM Notice dated Wednesday, August 10, 2022. The information and instructions for Members attending the AGM through VC/OAVM are explained in notes to the Notice of AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Act
- 2. In accordance with the aforesaid circulars of MCA and SEBI, the Notice of AGM and the Annual Report for the financial year 2021-22 comprising Financial Statements, Board's Report, Auditor's Reports and other documents required to be attached therewith have been sent by email to all those Members of the Company whose email addresses are registered with the Company or the Depository Participant(s), as on Wednesday, September 7, 2022. The aforesaid documents are also available on the website of the Company at www.spcapital.in and also at the websites of the Stock Exchanges BSE Limited at www.bseindia.com. The Notice of AGM is also available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.
- 3. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended), and MCA Circulars dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 the Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with National Securities Depository Limited (NSDL) for facilitating voting through electronic means, as the authorized e-Voting's agency. The facility of casting votes by a member using remote e-voting as well as the e-voting system on the date of the AGM will be provided by NSDL.
- 4. The remote e-voting period commences on Tuesday, September 27, 2022 (9:00 a.m. IST) and ends on Thursday, September 29, 2022 (5:00 p.m. IST). During this period, Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on Friday, September 24, 2022 i.e. cut-off date, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Those Members, who will be present in the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The manner of remote e-voting and e-voting at the AGM by the Members holding shares in physical mode or dematerialized mode and for the Members, who have not registered/updated their e-mail addresses with the Company, is provided in the Notice of the AGM.
- 5. Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. Friday, September 24, 2022 may follow the same instructions for remote e-voting and e-voting at the AGM as mentioned in the Notice of AGM 6. The Members who have already cast their vote by remote e-voting prior to the AGM, may also attend the
- AGM, but shall not be entitled to vote again at the AGM 7. NOTICE is hereby given pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the Listing Regulations
- that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will be closed from Friday, September 23, 2022 to Friday, September 30, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM
- **8.** Manner of registering/updating email addresses:
  - a) Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email addresses with the Company, are requested to send the scanned copy of the following documents by email to the Company at spcapitalfin@gmail.com or cs@spcapital.in
    - i. a-signed request letter mentioning their name, folio no. and address; (I) self- attested ii. Self-attested copy of any document (e.g. Aadhar Card, Driving License, Election
  - Identity Card, Passport) in support of the address of the Member. b) Members holding shares in dematerialized mode, who have not registered/updated their email
- addresses with the Depository Participant(s), are requested to register/update their email addresses with their Depositary Participant(s). After due verification, the Company will forward the procedure for obtaining their login credentials to

their registered email addresses.

9. In case of any queries, you may refer the frequently asked questions (FAQs) for shareholders and evoting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.:18001020990 and 180224430 or send a request to Sanjeev Yadav

By order of the Board of Directors

Sureshchand P. Jain

(DIN NO.: 00004402)

Managing Director

Place: Mumbai

A AURUM (Formerly known as Majesco Limited)

Corporate Identification Number: L72300MH2013PLC244874 Website: https://aurumproptech.in/; E-mail: investors.grievances@aurumproptech.in Phone: +91 22 3000 1700

Registered Office: Aurum Q1, Aurum Q Parć, Thane Belapur Road, Navi Mumbai 400 710

## NOTICE OF 9th ANNUAL GENERAL MEETING. REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

# 1) Annual General Meeting

- Notice is hereby given that the 9th Annual General Meeting ('AGM') of the Members of Aurum PropTech Limited (formerly known as Majesco Limited) ("the Company") will be held on Thursday, September 29, 2022 at 2:00 P.M. through Video Conferencing ('VC') facility / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business as set forth in the AGM Notice. Members can join and participate in 9th AGM of the Company through VC / OAVM facility only.
- In compliance with the Circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and the SEBI, Annual Report for the financial year 2021-22 including the Notice convening the 9th AGM has been sent electronically to those members who have registered their e-mail address with the Company or with the Company's Registrar and Share Transfer Agent namely KFin Technologies Limited ("RTA") or with their respective Depository Participant(s) ("DP"). The Notice and the Annual Report is also made available on the Company's website at https://aurumproptech.in/investor/financial-information/annual-reports/ and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of National Securities Depository Limited ("NSDL"), agency for providing remote e-voting and e-voting during AGM at https://www.evoting.nsdl.com. The dispatch of Annual Report has been completed on September 7, 2022.

#### Instructions for remote e-voting and e-voting during AGM: - In accordance with Section 108 of the Companies Act, 2013 read with

- Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time), the Secretarial Standard-2 on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India, Regulation 44 of the SEBI Listing Regulations (as amended) and MCA Circulars, the Company is providing the facility of remote e-Voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. For this purpose, it has appointed NSDL to facilitate voting through electronic means. Accordingly, the facility of casting votes by a member using remote e-voting system before the AGM as well as e-voting during the AGM will be provided by NSDL
- The Remote E-Voting shall commence on Monday, September 26, 2022 at 9.00 a.m. (IST) and ends on Wednesday, September 28, 2022 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting module will be disabled by NSDL for voting thereafter.
- A person whose name appears in the Register of Members/ Register of Beneficial Owners, as on the cut-off date i.e. Wednesday, September 21, 2022, only shall be entitled to avail the facility of remote e-voting / e-voting at the AGM. - Those Members, who will be present in the AGM through VC / OAVM
- facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. - The Members who have cast their vote by remote e-voting prior to the
- AGM may also attend/participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again. Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares on the cut-off date, may obtain the Login ID and password by sending a request to NSDL

on the e-mail id: evoting@nsdl.co.in. However, if he / she is already

registered with NSDL for remote e-voting then he / she can use his / her existing user ID and password for casting the vote. Contact details for grievance in respect of e-voting:

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in.

# 3) Book Closure Dates

financialexp.epap.in

- Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, September 24, 2022 to Thursday, September 29, 2022 (both days inclusive), for the purpose of AGM.

> By order of the Board of Directors For Aurum PropTech Limited

Place: Navi Mumbai Sonia Jain Date: September 7, 2022 Company Secretary



Relationship beyond banking SPECIALISED ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH Mezzanine Floor, 70/80 M.G.Road, Fort, Mumbai - 400001, Tel.: 022-22673549, E-mail: SARM.MumbaiSouth@bankofindia.co.in

E-AUCTION FOR SALE OF MOVEABLE / IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and

Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable propert mortgaged / charged to the Secured Creditor, the Physical Possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of India SARM Branch, unless mentioned otherwise, will be sold on "As is Where is" "As is what is" and "Whatever there is" basis on 07.10.2022. for recovery of respective dues plus Interest & charges up to date due to the Bank of India from respective borrower. The Reserve Price and Earnest Money Deposit amount shall be as mentioned below in the table. The sale will be done by the undersigned through E-auction platform provided at the web portal.

No.	Guarantor & Amount outstanding	Description of the Properties	EMD of the property (₹ in Lakhs)	Number			
	M/s. Shriya Chemicals Pvt. Ltd., Managing Dir., Mr. Venketaraman Gopal Nadar, Dir/Guar, Mr. Tukaram	Parshuram Industrial Area Khed	330.00	076350 73451			
1	Gopal Nadar, Dir./Guar., Mr. Tukaram Rasam, Mrs. Gauri Nadar Amount O/s. ₹ 13,57,36,963.87 + Interest + Cost / Expenses	Ratnagiri_/(15, 700    Maharachtra	33.00	(022) 2267 3549			
	M/s. Shriya Chemicals Pvt. Ltd.,	Plant and Machinery Situated	431.00	076350 73451			
2	Managing Dir., Mr. Venketaraman Gopal Nadar, Dir./Guar., Mr. Tukaram Rasam, Mrs. Gauri Nadar Amount O/s. ₹ 13,57,36,963.87 Interest + Cost / Expenses	MIDC Lote Parshuram Industrial	43.10	(022) 2267 3549			
TERMS AND CONDITIONS OF THE E-AUCTION ARE AS UNDER							

- 1) The sale will be done on "AS IS WHERE IS" & "AS IS WHAT IS" & "WHATEVER THERE IS" basis and will be conducted "On Line" 2) E-Auction bid form, Declaration, General Terms and Conditions of online auction sale are available in websites -(b) https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp (a) https://www.bankofindia.co.in,
- Bidder may visit https://www.ibapi.in, where "Guidelines" for bidder are available with educational videos. Bidders have to complete following formalities well in advance: Step 1: Bidder / purchaser Registration- Bidder to register on E-Auction Platform (link given above) using his Mobile Number & Email ID.
- Step 2: KYC Verification Bidder to upload requisite KYC documents. KYC documents shall be verified by e-auction service provide (may take two working days.)
- Step 3: Transfer of EMD amount to Bidder Global EMD Wallet-On line / off-line transfer of fund using NEFT / Transfer using challanger generated on e-Auction Platform. Step 4: Bidder process and Auction Result- Interested registered bidder can bid online on e-Auction platform after completing step 1, 2, & 3.
- 3) To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of the property/ies put on auction and the claims / rights / dues / affecting the property, prior to submitting their bid. The E-auction advertisement does not constitute & will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer / Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims / rights / dues. No claim of whatsoever nature will be entertained after submission of the online bid regarding property/ies put for sale 4) The date of online E-auction will be between 11:00 A. M. to 05:00 P. M. on 07.10.2022.
- 6) Interested buyers are requested to inspect the properties only after intimation through e-mail at sarm.mumbaisouth@bankofindia.co.in

5) Date of Inspection for the property will be on 01.10.2022 between 2.00 p. m. to 5.00 p. m.

- and / or through contact numbers mentioned above and/or through Bank of India, SARM Branch, Contact No. (022) 2267 3549 to better facilitate the inspection. 7) Bid shall be submitted through online procedure only.
- 8) The Bid price to be submitted shall be at least one increment over and above the Reserve price and bidders are to improve the offer/s in multiple/s of ₹ 1,00,000/- (Rs. One Lakh only).
- 9) For list of Plant and Machinery of the security listed at Sr. No. 2 contact the branch at sarm.mumbaisouth@bankofindia.co.in. 10) Bidders are advised to go through the website for detailed terms & conditions of auction sale before submitting their bids and taking par
- in E-Auction sale proceedings. 11) Bidders shall be deemed to have read & understood the terms & conditions of sale & be bound by them. 12) It shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy themselves about the property before submission of the bid.
- 14) The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price including EMD already paid, within next day of acceptance of bid price by the Authorised Officer and the balance of the sale price on or before 15th day of sale. The auction sale is subject to confirmation by the Bank. Default in deposit of amount by the successful bidder would entail forfeiture of

13) The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful

- the whole money, already deposited and property shall be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim / right in respect of property / amount. 15) Neither the Authorised Officer / Bank nor E-Auction service provider will be held responsible for any Internet Network problem / Powe failure / any other technical lapses / failure etc. In order to ward-off such contingent situation the interested bidders are requested to ensure
- that they are technically well equipped with adequate power back-up etc. for successfully participating in the E-Auction event. 16) The purchaser shall bear the applicable stamp duties / Registration fee / other charges, etc. and also all the statutory / non-statutory dues taxes, assessment charges, etc. owing to anybody.
- 17) The Authorised Officer / Bank is not bound to accept the highest offer and has the absolute right & discretion to accept or reject any or al offer(s) or adjourn / postpone / cancel the E-Auction or withdraw any property or portion thereof from the auction proceedings at any stage without assigning any reason there for. 18) The Sale Certificate will be issued in the name of the purchaser(s) / applicant (s) only and will not be issued in any other name(s).
- 19) The sale shall be subject to rules / conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcemen of Security Interest Act, 2002. Further details / enquiries if any on the terms and conditions of sale can be obtained from the respective branches on the contact numbers given. **SALE NOTICE TO BORROWER / GUARANTORS**

# The undersigned being the Authorized Officer of the Bank of India is having full powers to issue this notice of sale and exercise all powers of

sale under securitization and reconstruction of financial assets and Enforcement of Interest Act.2002 and the rules framed there under. You have committed default in payment of outstanding dues and interest with the monthly rest, cost and charges etc. in respect of the advances granted by the bank mentioned above. Hence, the Bank has issued demand notice to you under section 13(2) to pay the above mentioned amount within 60 days. You have failed to pay the amount even after the expiry of the 60 days. Therefore, the Authorized Officer in exercise of the powers conferred under section 13(4), took possession of the secured assets more particularly described in the schedule mentioned above. Notice is hereby given to you to pay the same as mentioned above before the date fixed for sale failing which the property will be sold and balance if any will be recovered with interest and cost from you. Please note that all expenses pertaining to demand notice, taking possession. valuation and sale of assets etc. shall be first deducted from the sale proceeds which may be realized by the undersigned and the balance of the sale proceeds will be appropriated towards your liability as aforesaid. You are at liberty to participate in the auction to be held on the terms and conditions thereof including deposit of earnest money.

Date: 06.09.2022 Place: Khed, Maharashtra. Authorized Officer, BANK OF INDIA



by electronic means.

# **JAYASWAL NECO INDUSTRIES LIMITED**

CIN-L28920MH1972PLC016154 Regd. Off.: F-8, MIDC Industrial Area, Hingna Road, Nagpur-440016 (MH)

Tel No.: 07104 - 237276 Website: www.necoindia.com | E-mail: contact@necoindia.com

# Notice of the 49th Annual General Meeting and E-Voting NOTICE is hereby given that the 49" Annual General Meeting (AGM) of Jayaswal Neco Industries Limited (the

Company) will be held on Thursday, 29th September, 2022 at 12.30 p.m. through Video Conferencing ("VC") or Other Audio-Visual Means ("OAVM"), to transact the Business as set out in the Notice dated 9" August, 2022 convening the AGM. In view of the continuing COVID-19 Pandemic, social distancing norms are to be followed. Accordingly, the Ministry of

Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated May 5, 2020 read with Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, January 13, 2021 & May 5, 2022 (hereinafter referred to as "Circulars") have permitted the holding of Annual General Meeting (AGM) through VC / OAVM, without the physical presence of the members at a common venue. In compliance with Section 101 of the Companies Act, 2013 read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and MCA Circulars, Notice of the 49th AGM and the Annual Report for the Financial Year 2021-22 are being sent in electronic mode to Shareholders whose e-mail addresses are registered with Link Intime India Pvt. Ltd. (RTA) / Depository Participant(s).

Shareholders who have not registered their e-mail address and in consequence to whom the Notice of AGM and Annual Report, could not be serviced, may provide their email address and mobile number at the email ID of the Company: contact@necoindia.com and may request the soft copy of the same.

Notice convening the 49" AGM and the Annual Report for the year 2021-22 are available on the website of the Company www.necoindia.com and can be accessed at https://www.necoindia.com/pdf/investor/annual-report/JNIL Annual-Report-2021-22.pdf, website of National Securities Depository Limited (NSDL) www.evoting.nsdl.com., BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com. The said documents will also be available for inspection at the Registered Office of the Company during its business hours.

Book Closure: Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management

and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, the 23" September, 2022 to Thursday, the 29" September, 2022 (both days inclusive) for the purpose of forthcoming AGM. E-voting: Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies

(Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of Listing Regulations, the Company is pleased to provide its Members the facility of "remote e-voting" (i.e. e-voting from a place other than venue of AGM) to enable them to cast their vote by electronic means on all the resolutions as set out in the said Notice of AGM. In accordance with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, the

Company has fixed Thursday, 22" September, 2022 as the "cut-off date" to determine the eligibility of Members to vote

A person whose name is recorded in the Register of Members of the Company or in the Statement of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date, i.e. Thursday, 22<sup>nd</sup> September, 2022, only shall be entitled to avail the facility of remote e-voting.

The particulars pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder are given here in below for the information of the Members :

- Date of completion of dispatch of the Notice of AGM: Wednesday, 7th September, 2022.
- Date & time of commencement of remote e-voting through electronic means: Monday, 26th September, 2022 at
- Date and time of end of remote e-voting through electronic means: Wednesday, 28" September, 2022 at 5.00 p.m. For e-voting instructions, Members may go through the instructions contained in Note No. 15 of the Notice convening the AGM and in case of any queries/grievances with regard to e-voting, member(s) may refer to the 'FAQs' available at www.evoting.nsdl.com or contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at pallavid@nsdl.co.in / + 91 22 24994545 or toll free no. 1800 1020 990/ 1800 224 430 or at email ID evoting@nsdl.co.in.

Members will be provided with a facility to attend the AGM only through VC/OAVM through the NSDL e-Voting system. The instructions for joining the AGM are provided in the Notice of AGM. The attendance of the Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Members may note that: a) The remote e-voting facility shall be disabled by NSDL beyond 5.00 pm on 28th September. 2022 and once the votes on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) The Company is also providing the e-voting facility during the AGM to those members who will be present in the AGM through VC /OAVM and have not cast their vote through remote e-voting during the e-voting window; c) The members may participate in the AGM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.

Those persons who have acquired shares and have become Members of the Company after the dispatch of notice of the AGM by the Company and whose names appear in the Register of Members of the Company or in the Statement of Beneficial Ownerships maintained by the Depositories as on the cut-off date, i.e. 22" September, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in and can view the Notice convening the AGM on the website of the Company www.necoindia.com, website of National Securities Depository Limited (NSDL) www.evoting.nsdl.com, BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com. Such members can exercise their voting rights through remote e-voting by following the procedure as mentioned in the said Notice under e-voting instructions.

For Jayaswal Neco Industries Limited

Place: Nagpur Vikash Kumar Agarwal (Company Secretary & Compliance Officer) Date: 8th September, 2022

## कारागृहात गांजा पोहोचविणारे आठ जण अटकेत

नागपूर, दि.७ : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यवर्ती कारागृहात धाड टाकली. कारागृहात गांजा आणि मोबाईलच्या बॅटऱ्या पोहचवणारी टोळी असल्याची माहिती पुढे आलीय. त्यापार्श्वभू मीवर शोध मोहिमेचा एक भाग म्हणून ही धाड टाकण्यात आली. कारागृह परिसरात सुमारे दीडशे ते दोनशे पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला होता. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे प्रकरण गांभीयनि घेतले असून असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाही असे बुधवारी पत्रपरिषदेत सांगितले. या प्रकरणात आतापर्यत ८ जणांना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या वाढू शकते असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. बुधवारी घेण्यात आलेल्या झडतीत कारागृहातून सुमारे १५ मोबाईल बॅटरी जप्त करण्यात आल्या आहे. या टोळीचा सूत्रधार अत्याचाराच्या आरोपात तुखंगात सजा भोगत असलेला पोलिस उपनिरीक्षक असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. याप्रकरणात मोक्का प्रकरणातील आरोपी सूरज कन्हय्यालाल कावळे (वय २२, खापरखेडा) याच्यासह ८ जणांना अटक करण्यात आली असून, कारागृहातील

बंदीवान उपनिरीक्षकही

आला आहे. अटकेतील

आरोपींमध्ये सूरजचा

भाउँ शूभम कावळे,

त्याचा मित्र सूरज

वाघमारे, अमली

पंजाबराव नायडू,

पदार्थ तस्कर मोरेश्वर

सोनवणे, मुकेश बाबू

भागीरथ थारदयाल व

कुख्यात शेखू टोळीचा

सदस्य अर्थव खटाखटी

पोलिसांच्या रडारवर

यांचा समावेश आहे. कारागृहात गांजा व मोबाइल बॅटऱ्या पोहोचविण्याच्या टोळीचा सखोल तपास करण्यात येत आहे. याप्रकरणाचा तपास गुन्हेशाखा पोलिस व अमली पदार्थ विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे. गांजाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सोमवारी गुन्हेशाखा पोलिसांनी गांजा व मोबाईलच्या बॅटऱ्या कुठून घेण्यात आल्या याची माहिती गोळा केली. त्यानंतर मंगळवारी सहा जणांना अटक करण्यात आली. तर बुधवारी कारागृहात शोधमोहीम घेत झडती घेण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून मोक्का प्रकरणात सूरज व त्याचे साथीदार कारागृहात आहेत. जुलै महिन्यात १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी नक्षलविरोधी अभियानात कार्यरत उपनिरीक्षक प्रदीप-कुमार श्रीकृष्ण नितवने

याला अटक केली

होती.

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that, Mr. Rajendra Naraya Singhal the owner of Flat No.301/302, Gokul Castle CHS Ltd., Thakur Complex, Kandivali(E), Mumbai 400 101 died on 30th June 2020 and his son Dr. Sunil Rajendra Singhal has applied for the membership of the society.

We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 (fifteen days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer o shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the decease member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws

> Legal Remedies Advocates, High Court Office No.2, Ground Floor Shanti Niwas CHS Ltd, Patel Estate, C.P. Road Mumbai 400 101

Place: Mumbai Date: 08/09/2022 Tel: 28460031

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, ओडब्स्युसी ओव्हरसिज वॉटर प्रुफींग कंपनी प्रा.लि., स्टॅण्डर्ड होसिंग को-ऑपरेटिव्ह होसिंग **सोसायटी लिमिटेड,** २/बी, तळमजला, स्टॅण्डर्ड होसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी, मरीन लाईन्स पुर्व यांचे मुळ भागप्रमाणपत्र क्र.२४६ ते २५० हरवले/ गहाळ झाले आहेत. सोसायटीच्या सदस्यांनी द्ययम शेअर्सकरिता अर्ज केल आहे. सोसायटी याद्वारे दावेदार/ आक्षेपकर्ता यांच्याकडू न<sub>्</sub>दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत स्टॅण्डर्ड होसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सचिवाकडे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी दावा/आक्षेपबाबत दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींसह दावा व आक्षेप मागविण्यात येत आहेत. जर विहित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न ड्याल्यास सोसायटीच्या उप-विधीअंतर्गत तरतुदीप्रमाणे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास सोसायटी मुक्त असेल. जर सोसायटीकडे दावाँ/आक्षेप प्राप्त ड्याल्यास सोसायटीच्या उप-विधीअंतर्गत तरतुद केली जाईल.

> च्या वतीने व करिता स्टॅण्डर्ड होसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायर्ट

ठिकाण: मुंबई सही/-सचिव दिनांक: ०७.०९.२०२२

#### **PUBLIC NOTICE** Smt. NEELA PRAFULLA SABNIS a Member of the Galaxy Classique ABCD CHSL having, address at MITHA NAGAR, OPP. RAJIV GANDHI GARDEN, GOREGAON (W) MUMBAI 104 and holding Flat No A-203 in the society, died on 06.04.2016 without making any nomination.

The society hereby invites claims of objections from the heir claimants, objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society with the Hon. Secretary between 11 am to 12 noon on Sunday' from the date of publication of the notice till the date of expiry of its period On behalf of Galaxy Classique ABCD CHSL Place : Mumbai Date : 08/09/2022

नमुना क्र. युआरसी-२ कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायद २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसा शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत **आरएसजेके** सोर्स ऑफ सप्लीमेन्टस् एलएलपी (एलएलपीआयएन: एएओ-९८९९) या एलएलर्प संस्थेची नोंदणी करण्यासाठी मुंबई येथील निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्य समाप्तीपुर्वी अर्ज करण्याचे नियोजित आहे.

कंपनीचे प्रमुख उदिष्ट खालीलप्रमाणे: व्यापारी, व्यापारी, किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते पुरवठादार, कमिशन एजंट, खरेदीदार, विक्रेता किंव अन्यथा सर्व प्रकारच्या अन्न पूरक, जीवनसत्त्वे आणि खनिज सप्लिमेंट्सचा व्यवहार आणि व्यापार करणे. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय २०१, सॉलिटेअर कोहौसोलि., आनंद नगर, एन.एल. कॉम्प्लेक्सजवळ, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

येथे सूचना देण्यात येत आहे की, सदर अर्जास कोणाही व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात निबंधक, केंद्रीय नोंदणी केंद्र (सीआरसी) भारतीय सहकार प्रकरणे संस्थ (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५ आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगांव (हरियाणा) १२२०५० यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. च्या वतीने व करित

आरएसजेके सोर्स ऑफ सप्लीमेन्टस् एलएलर्प

१) राज संजय शाह (पदसिद्ध भागीदार) २) जुनैद कालिवाला (पदसिद्ध भागीदार) दिनांक: 0८. 0९. २०२२ । ठिकाण: मुंबई

दिनांक : ०७.०९.२०२२

जेनफार्मासेक लिमिटेड

प्रविचि जैमेरीक फार्माचेक लिमिटेड)
(पूर्वीची जैमेरीक फार्माचेक लिमिटेड)
सीआवार्यः ग्लनश्रश्रणायुरश्रश्रीएलकी ३२३१४
नोंदणीकृत कार्यालयः कार्यालयः

३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे **सूचना** देण्यात येत आहे की, **जेनेरीक फार्मासेक लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची **३०वी** वार्षिक सर्वसाधारण सभ (एजीएम) <mark>गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी</mark> स.९.३०वा. क्रिश कॉटेंज, सी-२०१/२०१, मानस इमारत, सेन्ट लॉरेन्स हायस्कुत्जजवळ, देवीदास लेन, बोरिवली (प.), मुंबई–४००१०३ थेथे एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता

एजीएम व वित्तीय वर्ष २०२१-२०२२ च्या वार्षिक अहवालाची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवण्यात आले आहेत. ते कंपनीच्य vww.genpharmasec.com वर, स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व गणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे. वार्षिक अहवालाचे इलेक्ट्रॉनिक ाठवण्याचे काम ०६ सप्टेंबर, २०२२ रोजी पूर्ण झाले आहे. सदस्यांना सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत ाठवण्याचे काम ०६ सप्टेंबर, २०२२ रोजी पूर्ण झाले आहे. सदस्यांना सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत ाठवण्याची आवश्यकता एमसीए व सेवी परिपत्रकांद्वारे वितरीत करण्यात आली आहे.

नूचना देखील देण्यात आली आहे की तिसऱ्या कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक शुक्रवार, २३ सप्टेंबर . १०२२ ते गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह) या एजीएम उद्देशासाठी बंद राहतील ास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण केलेले सदस्य. कट ऑफ तारखेनसार. नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरीच . लेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे म क शकतात. एजीएम (रिमोट ई-वोटिंग) च्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहर (रिमोट ई-व्होटिंग) किंवा बॅले परद्वारे एजीएममध्ये मतदान करून. सर्व सदस्यांना सूचित केले जाते की:

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख २२ सप्टेंबर २०२२ आहे. कोणतीही त्यन्ती, जी कंपनीचे शेअर्म घेते आणि कंपनीचे महस्य बनते. एजीएमची मचना आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करणे, एनएसडीएलला evoting@nsdl.co.in वर किंवा कंपनीच्य रजिस्ट्रार M/s. Satellite Corporate Services Pvt Ltd ला info@satellitecorporate.com व विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. रिमोट ई-व्होटिंगसाठी एनएसडीएलक आधीच नोंदणी केलेली व्यक्ती मतदानासाठी विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकते;

रिमोट ई-मतदान २६ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता सुरू होईल आणि २८ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ५:00 वाजता समाप्त होईल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल त्यानंतर एनएसडीएलद्वारे अक्षम केले जाईल आणि सदस्याने ठरावावर मत दिल्यानंतर, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. बॅलेट पेपरद्रावे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदा केलेले सभासद देखील एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार अस

कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत सदस्य info@satellitecorporate.com services@satellitecorporate.com वर ईमेल पाठवू शकतात किंवा फोन ०२२-२८५२०४६१ २८५२०४६२ किंवा एनएसडीएलला https://www.evoting.nsdl.com वर संपर्क साधा.

जेनफार्मासेक लिमिटेडकरि (पुर्वीची जेनेरीक फार्मासेक लिमिटेड दिनांक: ०६.०९.२०२२ सही / - उल्हास नारायण देवस्थव पुर्णवेळ संचालक व सीएफओ (डीआयएन:०९२१५२९१)

#### कुबेर उद्योग लिमिटेड

सीआवएन:एल५१९०९पमएच१९८२पीएलसी३७१२०३ नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय नंबर १५६, १ला मजला, रघुलिला मेगा मॉल, कांदिवली पश्चिम-४०००६७. द्र.:७५०६३२४४४३, ई–मेल:kuberudyoglimited@gmail.com, वेबसाईट:www.kuberudyog.com ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती

व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **कुबेर उद्योग लिमिटेड** (कंपनी) च्या सस्यांची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी** दु.१२.३०वा. वैश्य समाज कल्याण केंद्र, इलेक्ट्रीक इंडस्ट्रीज मार्ग, साई सर्विसजवळ, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ येथे एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता

रजीएम व वित्तीय वर्ष २०२१–२०२२ च्या वार्षिक अहवालाची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपांझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवण्यात आले आहेत. ते कंपनीच्य www.kuberudyog.com वर, स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे. वार्षिक अहवालाचे इलेक्ट्रॉनिक पाठवण्याचे काम ०६ सप्टेंबर, २०२२ रोजी पूर्ण झाले आहे. सदस्यांना सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवण्याची आवश्यकता एमसीए व सेबी परिपत्रकांद्वारे वितरीत करण्यात आली आहे. सचना देखील देण्यात आली आहे की तिसऱ्या कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर टान्सफर बक शक्रवार. २ वर्षेबर, २०२२ ते गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह) या एजीएम उद्देशासाठी बंद राहतील

।।स्तविक किंवा डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण केलेले सदस्य, कट ऑफ तारखेनुसार, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरीच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्व ठरावांबर इलेक्ट्रॉनिव पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. एजीएम (रिमोट ईं-वोटिंग) च्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून (रिमोट ईं-होटिंग) किंवा बॅलेट पेपरद्वारे एजीएममध्ये मतदान करून. सर्व सदस्यांना सूचित केले जाते की:

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख २१ सप्टेंबर, २०२२ आहे. कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि कंपनीचे सदस्य बनते. एजीएमर्च सूचना आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करणे, एनएसडीएलला evoting@nsdl.co.ir वर किंवा कंपनीच्या रजिस्ट्रार M/s. Satellite Corporate Services Pvt Ltd ल info@satellitecorporate.com वर विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळ शकतात. रिमोट ई-व्होटिंगसाठी एनएसडीएलकडे आधीच नोंदणी केलेली व्यक्ती मतदानासाठी विद्यमा युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकते;

रिमोट ई-मतदान २६ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता सुरू होईल आणि २८ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता समाप्त होईल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल त्यानंतर एनएसडीएलद्वारे अक्षम केले जाईल आणि सदस्याने ठरावावर मत दिल्यानंतर, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सभासद देखील एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान . करण्याचा अधिकार असणार नाही

कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत सदस्य info@satellitecorporate.com 

ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालव

### इंडोफिल इंडस्ट्रीज लि.

सीआयएन: U24110MH1993PLC070713 नोंदणीकृत कार्यालय: कल्पतरू स्क्वेअर, ४ था मजला, कोंडिविटा रोड, ऑफ अंधेरी कुर्ला मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०५९. दूर. क्र. (०२२) ६६६३७३७३, ०२२-२८३२२७२ वेबसाइट: www.indofil.com

## सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड (''कंपनी'')ची एकोणतिवासी (२९ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएमं') कंपन्या कायदा, २०१३ व त्याअंतर्गत संस्थापित नियम सहवाच-कॉपोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१ च २१/२०२१ अनुक्रमे दि. ०८.०४.२०२०, १३.०४.२०२०, ०५.०५.२०२०, १३.०१.२०२१ व दि. १४.१२.२०२१ ('पमसीए परिपर्क')' बांच्या अनुपालनांतर्गत एजीएमच्या सूचेत विहित विषयांत विचारिविनेसय करण्यासाठी सामायिक ठिकाणी सभासदाच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना विहडीओ कॉन्फरन्सिंग ''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'')च्या माध्यमातून मंगळवार, दि. २७.०९.२०२२

एजीएमची सचना व ई–मतदान प्रक्रियेसमवेत वित्तीय वर्ष २०२१–२२ करिताच्या वार्षिक अहवालाची पाठवर्ण सोमवार, दि. ०५.०९.२०२२ रोजी पूर्ण करण्यात आलेली आहे

ज्या सभासदांचे ई–मेल पत्ते कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट, एमएएस सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडे उपलब् होते अशा सभासदांना वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यात आलेला आहे. ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले नसतील अशा सभासदांकरिता त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत करण्याची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') चे अनुच्छेद ९१ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम,२०१४ चे नियम १० यांच्या अनुपालनातर्गत आगामी एजीएम व लाभांशाच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर बुधवार, दि २१.०९.२०२२ ते मंगळवार, दि. २७.०९.२०२२ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील कायद्याचे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम,२०१४ चे नियम २०, सुधारित केल्यानुसार यांअंतर्गत कंपनी आपल्या सभासदांना नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल' च्या ई-मतदान सेवांच्या माध्यमातून कंपनीची एजीएम आयोजित करण्ऱ्या सूचनेत विहित सर्व विषयांवर आपली मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देण्याचा हक्क बजावण्यासाठी सुविधा (परोक्ष ई–मतदान) तसेच सभेदरम्या ई-मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. कायद्यातंर्गत तपशील खालीलप्रमाणे आहे :

निर्धारित अंतिम तारीख अर्थात मंगळवार, दि. २०.०९.२०२२ रोजीनुसार कागदोपत्री स्वरूपातील किंव डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेले सभासद (पात्र सभासद) कंपनीच्या एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित सर्व विषयांवर परोक्ष ई-मतदान व ई-मतदान सुविधेचा वापर करून आपला ातदानाचा हेक्क बजावू शकतील.

परोक्ष ई-मतदान शनिवार, दि. २४.०९.२०२२ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल. परोक्ष ई-मतदान सोमवार, दि. २६.०९.२०२२ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल.

तत्पश्चात परोक्ष ई–मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल व सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलता येणार नाही किंवा पुन्हा मत देता येणार नाही.

परोक्ष ई-मतदानाच्या माध्यमातुन आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही सभासद एजीएममध्ये सहभाग घेऊ शकतील, परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही.

एजीएममध्ये उपस्थित असलेले व परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत न दिलेले सभासद एजीएमदरम्यान उपलब् –मतदान प्रणालीच्या माध्यमातून आपले मत देऊ शकतील.

निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २०.०९.२०२२ रोजीनुसार ज्या व्यक्तीचे नाव सभासदांचे रजिस्टर किंवा डिपॉझिटरीज्द्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंद असेल अशा व्यक्तीच केवळ परोक्ष ई-मतदान तसेच एजीएममध्ये ई-मतदान सुविधा प्राप्त करण्यास पात्र असतील. एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीची सभासद बनत असल्यास परंतु निर्धारित अंतिम तारीख अर्थात

मंगळवार, दि. २०.०९.२०२२ रोजी वा तत्पुर्वी सभासद बनत असल्यास सदर व्यक्ती एजीएमच्या सूचनेत विहित प्रक्रियेचे पालन करून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, एखादी व्यक्ती यापूर्वीच रनएसडीएलकडे नोंदणीकृत असल्यास सदर व्यक्ती मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्डचा वापर करू शकेल.

एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.indofil.com वर तसेच एनएसडीएलची वेबसाइट www.evoting. nsdl.com वरही उपलब्ध असेल.

ई-मतदानासंदर्भात काही शंका वा प्रश्न असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com च्या downloa section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions ("FAQs") व सभासदांकरिता e-voting manual वाचावे किंवा टोल फ्री क्र. १८०० २२२ ९९० व १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधाव किंवा श्री. अमित विशाल यांना evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवू शकाल. संचालक मंडळाने त्यांच्या सोमवार, दि. २९.०८.२०२२ रोजी आयोजित सभेमध्ये दि. ३१.०३.२०२

रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता ४०% लाभांश अर्थात प्रत्येकी रू. १०/-च्या) प्रति समभागाकरिता रू ४/- व प्रत्येकी रु. ३/- प्रति समभागाकरिता रु. १.२०/- लाभांशाची शिफारस केली आहे. सदर लाभांश भेमध्ये मंजूर झाल्यास, घोषित झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या कालावधीच्या आत मंगळवार, दि. २०.०९.२०२२ रोजी कामकाजाच्या समाप्तीच्या वेळी सभासदांच्या रजिस्टरमध्ये नाव उपलब्ध असलेल्य म्भासदांना प्रदान करण्यात येईल, जी बाब उद्गम कर कपातीच्या, जो काही लागू असेल, अधीन असेल. वित्तीय कायदा, २०२० नुसार, दि. ०१.०४.२०२० पासून भागधारकांना मिळणारे लाभांश उत्पन्न हे करपात्रअसेल व कंपनीला विहित दरानुसार सभासदांना प्रदान केलेल्या लाभांशातून उद्गम कर कपात करणे आवश्यक असेल विविध श्रेणींकरिताच्या विहित दरांकरिता सभासदांनी कृपया वित्तीय कायदा, २०२० व त्यातील सुधा

पाहाच्यात. सभासदांनी कृपया यासंदर्भात पालन करण्यात येणाऱ्या प्रक्रियेच्या, काही असल्यास, विस्तृत कंपनी आपल्या सभासदांना नॅशनल ऑटोमेटेड क्लीअरिंग हाऊस (एनएसीएच) च्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात थेट लाभांश वितरणाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. कागदोपत्री स्वरूपातील भागधारव असलेल्या व इलेक्टॉनिक स्वरूपात सदर सविधा प्राप्त करू इच्छिणाऱ्या सभासदांनी कपया आरटीए यांन त्यांच्या फोलिओ क्रमांकासमवेत त्यांचा बँक खाते तपशील (कोअर बँकिंग सोल्यूशन्स इनेबल्डु अकाऊंट नंबर

९ अंकी एमआयसीआर व ११ अंकी आयएफएससी कोड) द्यावा. डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागध असलेल्या सभासदांनी कृपया सदर तपशील त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सना द्यावा. एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनांर्गत एखाद्या सभासदास, त्यांचा नवीनतम बँक खाते तपशील (कोअर बँकिंग सोल्युशन्स इनेबल्ड अकाऊंट नंबर, ९ अंकी एमआयसीआर व ११ अंकी आयएफएससी कोड) उपलब्ध ाल्याच्या कारणास्तव इलेक्ट्रॉनिक स्वरूपात लाभांशाचे प्रदान करता न आलयस, कंपनी असा सभासदांन

टपालाद्वारे डिव्हिडंड वॉरन्ट/धनादेश पाठवील. वरील माहिती ही कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहितीसाठी व लाभार्थ असून ती एमसीए परिपत्रकांच्य अनपालनांतर्गत आहे.

इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेडच्य संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे

प्रमुख विधि, अनुपालन व कंपनी सचिव

# रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

#### फोर्ज अँड कंपनी लिमिटेड

CIN:L17110MH1919PLC000 नोंदणीकृत कार्यालयः फोर्ब्ज इमारत, चरणजित राय मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१ **दूरध्वनीः**+९१-२२-६१३५८९००, **फॅक्सः**+९१-२२-६१३५८९०१ ई-मेल:investor.relations@forbes.co.in वेबसाईट:www.forbes.co.in

#### १०३वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

सूचना देण्यात येत आहे की:

कंपनीच्या सदस्यांची १०३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी द.३.००वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम एजीएमैंच्या दिनांक १३ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या सूचनेत नमूदप्रमाणे साधारण व विशेष व्यवसायाक विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये व्हीसी/ ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल

सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, १७/ २०२० दि.१३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दि.५ मे, २०२०, ०२/२०२२ दि.१३ जानेवारी, २०२१, २१/२०२१ दि.१४ डिसेंबर, २०२१ आणि ०२/२०२२ दि.५ मे, २०२२ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/ ११ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ अनुक्रमे दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्य वास्तविक उपस्थितीशिवाय एजीएम घेण्याची अनुमती मिळाली आहे. वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता कंपनीचा वार्षिक अहवाल (एजीएम सूचनेसह) ज्या सदस्यांचे ई–मेल नोंद आहेत त्या सदस्यांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत विद्युत स्वरुपाने ७ सप्टेंबर, २०२२ रोजी पाँठविले आहे.

५०३व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.forbes.co.in आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या https://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि त्यातील नियमाअंतर्गत दिनांक २२ सप्टेंबर, २०२२ रोजी नोंद तारखेला (ई–वोटिंगकरिता नोंद दिनांक) वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विद्युत मतदान प्रणालीने १०३ंव्या एजीएमच्या सूनचेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर विद्युत स्वरुपाने मत देण्याची सुविधा कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत दिली आहे.

रिमोट ई-वोटिंग सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा, भाप्रवे प्रारंभ होईल आणि बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. भागधारकाने ठरावावर दिलेले मत भागधारकास पुढे कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. ई-वोटिंग १०३व्या एजीएममध्ये उपलब्ध होईल आणि जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने मत देणार नाहीत त्यांना . एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार असेल.

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे सदस्यत्व घेतले असेल आणि २२ सप्टेंबर २०२२ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी evoting@nsdl.co.in किंवा csgunit@tcplindia.com वर विनंती पाठवून लॉगइन आगडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि एनएसडीएलसह रिमोट ई-वोटिंगकरिता तुम्ही यापुर्वीच नोंद असल्यास मत देण्यासाठी तुम्ही तुमचे विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरू शकता

१०३व्या एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यांना १०३व्या एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

ई-वोटिंग प्रक्रिया व पध्दतीसाठी समस्यांनी १०३व्या एजीएमच्या सूचनेत नमूद सूचनांचा संदर्भ घ्यावा आणि https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध फ्रिकेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) आणि ई-वोटिंग यूजर मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशा भागधारकांन विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल टीएसआर दाराशॉ कन्सल्ट-टस् प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) च्या csg-unit@tpclindia.co.in वर किंवा investor.relations@forbes.co.in वर त्यांचे आरटीएकडे नोंद नाव, पत्ता, ई–मेल, मोबाईल क्रमांक, पॅन कार्डची स्वसाक्षांकीत प्रत, डीपीआयडी/क्लायंट आयडी किंवा फोलिओ क्रमांक आणि धारण भागांची संख्या असे तपशील नमुद करून विनंती पत्रासह स्वाक्षरी करून पाठवावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत.

. सेबी परिपत्रकानुसार वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत सदस्यांना पाठविली जाणार नाही फक्त ज्य सदस्यांनी वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रतीकरिता विनंती केली आहे त्यांना दिली जाईल. पनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायमेंट्स रंग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ ते गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात

फोर्ब्ज अँड कंपनी लिमिटेडकरित सही/-रुपा खन्ना कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

A AURUM

PropTech . (पुर्वीची माजेस्को लिमिटेड)

सीआयएन:एल७२३००एमएच२०१३पीएलसी२४४८७४ नोंद.कार्यालय: ऑरम क्यु१, ऑरम क्यु पार्क, ठाणे-बेलापूर रोड, नवी मुंबई-४००७१०. द्र::+९१-२२-३०००१७००, वेबसाईट:https://aurumproptech.in/; ई-मेल:investors.grievances@aurumproptech.in

९वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-वोटिंग व पुस्तक बंद करणे

ठिकाण: मुंबई

डीआयएन:०६९९६६०५

दिनांक: ७ सप्टेंबर, २०२२

येथे सूचना देण्यात येत आहे की, ऑरम प्रॉपटेक लिमिटेड (पुर्वीची माजेस्को लिमिटेड) (कंपनी) च्या सदस्यांची ९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी दु.२.००वा. (भाप्रवे) ९व्या एजीएम घेण्याच्या माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत कंपनीच्या ९व्या एजीएममध्ये सहभागी होता येईल.

उपरोक्त परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार ९व्या एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२१-२०२२ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए), त्यांचे संबंधित डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) यांच्याकडे उपरोक्त एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० नुसार विद्युत स्वरुपाने पाठविण्यात येतील. सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या https:// <u>aurumproptech.in/investor/financial-information/annual-reports/</u> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंग व रिमोट ई-वोटिंग तरतुदीसाठी नियुक्त एजन्सी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>https://www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. वार्षिक अहवाल वितरणाची प्रक्रिया ७ सप्टेंबर, २०२२ रोजी

२) रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता माहिती:

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता त्यातील लागु नियमासह आणि कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० (वेळोवेळी सुधारितप्रमाणे) भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण-२ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसार (सुधारितप्रमाणे आणि एमसीए परिपत्रकानुसार) कंपनीने एजीएममध्ये विमर्षीत करावयाच्या सदर सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना विद्युत स्वरुपाची सुविधा दिली आहे. या उद्देशाकरिता विद्युत स्वरुपाने मत देण्यास एनएसडीएलची सेवा नियुक्त करण्यात आलेली आहे. तसेच एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग प्रणालीने सदस्याना मत देण्याची सुविधा आहे तसेच एनएसडीएलद्वारे दिल्या जाणारे एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध असेल.

रिमोट ई-वोटिंग सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. उपरोक्त तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही.

नोंद दिनांक अर्थात शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजी सदस्य नोंद पुस्तक/ लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग/एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असेल.

व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर मत दिलेले नाही आणि त्याना असे करण्यास रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्यास पात्र असतील.

एजीएमपुर्वी रिमोट ई-बोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

एजीएम सूचना वितरणानंतर जर एखादी व्यक्ती कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in ई-मेलवर एनएसडीएलकडे विनंती पाठवून लॉगईन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादा सदस्य रिमोट ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

ई-वोटिंगबाबत तक्रारी निवारणासाठी जबाबदार व्यक्तीचे संपर्क तपशिल काही प्रश्न असल्यास तुम्ही <u>www.evoting.nsdl.com</u> वर डाऊनलोड सेक्शनक उपलब्ध भागधारकांकरिता ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि भागधारकांकरिताचे फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९० व १८००-२२-४४-३० किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवावी.

पुस्तक बंद करण्याच्या तारखा: कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम १० नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, एजीएमनिमित्त शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ ते गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. संचालक मंडळाच्या आदेशान्वये

ऑरम प्रॉपटेक लिमिटेडकरिता सही/-ठिकाण : नवी मुंबई सोनिया जैन दिनांक : ०७ सप्टेंबर, २०२२ कंपनी सचिव फ्रेजर ॲण्ड कंपनी लिमिटेड

सीआयएन: एल५११००एमएच१९१७पीएलसी२७२४१८ नोंद.कार्या.: बी-१०, दिव्यस्मित कोहौसोलि., गौरव गार्डन कॉम्प्लेक्स, गौरव जमुना इमारतीय बंदर पाखाडी रोड. कांदिवली (प.). मंबई-४०००६७. दर.:०२२-२८६८६७३५. वेबसाईट: www.fraserindia.co.in, ई-मेल: fraseracp@gmail.com

कंपनीच्या भागधारकांच्या माहितीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे २८ सप्टेंबर, २०२२ रोजी दु.०१.००वा.

आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएम) सूचनेसाठी शुद्धीपत्र नेबी (एलओडीआर) विनियम, २०१५ च्या नियमन् २५(२-) ्च्या तरतुर्दीच्चे योग्य पालन करून, फ्रेझर आणि कुंपनी लिमिटेड (कंपनी) ने (एजीएम सूचना) वर नमूद केल्याप्रमाणे एजीएम बोलावण्यासाठी भागधारक ०५ सप्टेंबर, २०२२ रोजी एक सूचना प्रसारित केली.

अनुक्रमांक ३ मधील एका विशेष व्यवसायाचा अनवधानाने विशेष ठरावाऐवजी सामान्य ठराव म्हणून तसेच स्पष्टीकरणात्मक विधानात उल्लेख केला आहे. त्यानुसार, सामान्य ठरावाचा बाब क्र.३ आता आयटम बाब क्र.३ वर विशेष ठराव म्हणन प्रस्तावित आहे ज्यासाठी खालीलप्रमाणे विशेष ठराव आवश्यक आहे:

विशेष व्यवसाय: . श्री. शैलेंद्र हरिश्चंद्र यादव (डीआयएन:०९६७०४८२) यांची स्वतंत्र अकार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करणे आणि या संदर्भात विचार करणे आणि योग्य वाटल्यास. विशेष ठराव म्हणून खालील ठराव, फेरबर

किंवा त्याशिवाय मंजर करणे: असे निराकरण केले की, कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) चे कलम १४९, १५०, १५२, अनुसूची ४ आणि नियम (कोणत्याही वैधानिक बदलांसह किंवा पुनसैंचयित केलेल्या इतर कोणत्याही लागू तरतुर्दींच्या तरतुर्दींनुसार– तत्कालीन अंमलात आणणे) त्याखाली बनवले गेले आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग भॉब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) चे विनियम १६(१)(ब) श्री. शैलेंद्र हिरिश्चंद्र यादव (डीआयएन:०९६६७/४८२), ज्यांना कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १६१ नुसार १२ जुलै, २०२२ पासून संचालक मंडळाने कंपनीचे अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्त केले होते आणि ते एजीएमच्या . गरखेपर्यंत पदावर होते. ज्यांच्या संदर्भात कंपनीला कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १६० अंतर्गत श्री. शैलेंद्र

पुढे निर्णय घेतला की, संचालक मंडळाला अशी सर्व कृत्ये, कृत्ये आणि गोष्टी करण्यासाठी आणि आवश्यक असेल त्याप्रमाणे सर्व दस्तऐवज, साधने अंमलात आणण्यासाठी आणि येथे दिलेले सर्व उपरोक्त ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी संचालक किंवा त्याचे कोणतेही अधिकार कोणत्याही समितीला सुपूर्द करण्यासाठी अधिकत आहेत.

हरिश्चंद्र यादव (डीआयएन:०९६७०४८२) यांच्याकडन लेखी नोटीस प्राप्त झाली आहे. ज्यामध्ये संचालक पदासाठी

. उमेदवार म्हणून स्वतःला प्रस्तावित करण्याचा त्यांचा इरादा आहे. कंपनी, व्हा आणि आहे याद्वारे ११ जुलै, २०२७

ार्यंतच्या कालावधीसाठी कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त केले आहे, रोटेशनद्वारे निवृत्त होण्यास जबाबदा

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेसाठी स्पष्टीकरणात्मक विधान (कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०२ अंतर्गत)

ठराव क्रमांक: ३ नंचालक मंडळाने १२ जुलै, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत श्री. शैलेंद्र हरिश्चंद्र यादव (डीआयएन:०९६७०४८२) यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १६१ नुसार १२ जुलै, २०२२ पासून कंपनीचे अतिरिक्त संचालक म्हणून

नियुक्ती केली

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: ०७.०९.२०२२

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १६१ च्या तरतुर्दीनुसार, श्री. शैलेंद्र हरिश्चंद्र यादव (डीआयएन:०९६७०४८२) आगामी एजीएमच्या तारखेपर्यंत पदावर राहतील. कंपनी कायदा, २०९३ च्या कलम १६० च्या तरतुर्दीनुसार श्री. शैलेंद्र हरिश्चंद्र यादव (डीआयएन:०९६७०४८२) यांच्याकडून कंपनी कायदा, २०१३ चे कलम १४९ नुसार कंपनीला

स्वतंत्र संचालक पदासाठी उमेदवारी प्रस्तावित करणारी लेखी नोटीस प्राप्त झाली आहे. कंपनीला श्री. शैलेंद्र हरिश्चंद्र यादव (डीआयएन:०९६७०४८२) **(१)** कंपनी (संचालकांची नियुक्ती आणि पात्रता नियम २०१४ च्या नियम ८ नुसार नमुना डीआयआर२ नुसार संचालक म्हणून काम करण्यासाठी लेखी संमती मिळाली आहे. (२) कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १६४ च्या उपकलम (२) अन्वये तो अपात्र ठरला सल्याबद्दल कंपनी (संचालकांची नियुक्ती आणि पात्रता) नियम, २०१४ च्या संदर्भात डीआयआर-८ मध्ये सूचना, भाणि (३) कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १४९ च्या उपकलम (६) मध्ये प्रदान केल्यानुसार तो स्वातंत्र्याच्य

निकषांची पूर्तता करतो अशी घोषणा करणे. या ठरावामध्ये श्री. शैलेंद्र हरिश्चंद्र यादव (डीआयएन:०९६७०४८२) यांची कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून ११ जुलै २०२७ पर्यंतच्या कालावधीसाठी कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १४९ आणि त्याखाली बनवलेले नियम आणि इतर लागू असलेल्या तरतुर्दीनुसार नियुक्तीसाठी सदस्यांची संमती मागितली आहे आणि तो रोटेशनद्वारे निवृत्त

मंडळाच्या मतानुसार, श्री. शैलेंद्र हरिश्चंद्र यादव (डीआयएन:०९६७०४८२) स्वतंत्र संचालक नियुक्त करण्याच ास्ताव आहे, कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांमध्ये नमूद केलेल्या अटींची पूर्तता करते आणि ते व्यवस्थापनापासून स्वतंत्र आहेत. श्री. शैलेंद्र हरिश्चंद्र यादव यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती तरण्याच्या मसुद्याच्या पत्राची प्रत अटी व शर्ती ठरवून सदस्यांकडून कोणत्याही शुल्काशिवाय कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात एजीएमची तारीखेपासून साधारण कामकाजाच्या दिवसांत तपासणीसाठी उपलब्ध आहे.

. भासदांच्या मान्यतेसाठी सूचनेतील बाब क्र.३ मध्ये मांडलेल्या विशेष ठरावाची मंडळाने प्रशंसा केली आणि श्री ौलेंद्र हरिश्चंद्र यादव वगळता इतर संचालकांपैकी कोणीही, कंपनीचे प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी किंवा त्यांचे . संबंधित नातेवाईक या ठरावाशी संबंधित किंवा स्वारस्य नाहीत. स्पष्टीकरणात्मक विधान हे स्टॉक एक्सचेंजसह सेबी एलओडीआर) नियमन, २०१५ च्या नियमन ३०(७) अंतर्गत प्रकटीकरण म्हणून देखील मानले जाऊ शकते.

फ्रेजर अण्ड कंपनी लिमिटेडकरिता श्रीमती बिटराईस ॲन्टोनी (व्यवस्थापकीय संचालिका)



डीआयएन:0९२९०५९

DYNACONS कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल७२२००एमएच१९९५पीएलसी०९३१३०

नोंद.कार्या.: ७८, रतनज्योत इंडस्ट्रीयल इस्टेट, इर्ला लेन, विलेपालें (प.), मुंबई-४०००५६, दुर:.०२२-६६८८९९०० ई-मेल:investor@dynacons.com वेबसाईट:www.dynacons.com

२७वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना याद्वारे सूचना देण्यात आली आहे की, **डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेड** (कंपनी) ची २७**वी वार्षिक** सर्वसाधारण समा (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (ओएव्हीएम) द्वारे सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक क्र. १४/ २०२० दि.८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ में, २०२०, ०२/ २०२१ दि.१३ जानेवारी, २०२१, २१/२०२१ दि.१४ डिसेंबर, २०२१ व ०२/२०२२ दि.१५ मे

अन्य लाग परिपत्रके (एमसीए परिपत्रके) आणि परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे २०२० परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 दिनांक १५ जानेवार्र २०२१ आणि क्र.SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 दिनांक १३ मे, २०२२ रोजी सेबी (सेबी रपराजा अ.ज.Б.Б.П.П.С.С.П.В.Е.С.П.Г.2022/02/19 13 न, २०२२ राजा राजा (स्वा परिपत्रके) (एकवितपणे लागू परिपत्रके म्हणून संदर्भित आणि कंपनी कायदा, २०१३ च्या इतर लागू तरपुदी (कायदा) आणि तथे केलेले नियम सेबी (लिस्टिंग ऑक्लिंगेशन्स ऊँड डिस्टलोजर रिक्वायरमेंट्स) रेप्यूलेशन् (जान्य) आज (यह क्यारामान्य निवास) कार्याता का कार्याताला का कार्याताला कार्याताला के प्रतिवस्ति । प्रतिवस्ति अ २०१५ (सेवी लिस्टिंग सेयुलेशन) अंतर्गत आणि एजीएमच्या ०५ सप्टेंबर २०२२ च्या नोटिसमध्ये नमूद्र केल्यानुसार सामान्य आणि विशेष व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी सदस्यांच्या वास्तविक उपस्तितीशिवावा होणार आहे. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने केली जाईल.

उपरोक्त एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे पालन करून, वित्तीय वर्ष २०२१-२०२२ वार्षिक अहराताच्या इतेक्ट्रांनिक प्रती एजीएमची सूचना देखील बुधवार, ०७ सप्टेंबर, २०२२ रोजी ई-मेलद्वारे पाठवण्यात आली आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहमार्गीकडे नोंदणीकृत आहेत.

ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत ते तात्पुरते कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट. बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि.च्या info@bigshareonline.com वर क्लिक करून वित्तीय वर्ष २०२१-२०२२ करिता वार्षिक अहवाल ज्यामध्ये एजीएमची सूचना देखील आहे ते प्राप्त करू शकता. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक सेवांद्वारे रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएममध्ये सहभागी होण्याची सुविधा. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८ च्या तरतुर्दीच्या संदर्भात, कंपनी (व्यवस्थापन आणि

प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचा कोणत्याही वैधानिक बदलांसह किंवा पन्हा कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) दुरुस्ती नियम, २०१५ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्यूलेशन्स, 794 चे नियमन ४४ आणि सेक्वेटेरिअल स्टॅंडर्झ-२ नुसार सुधारित केल्यानुसार त्या काळासाठी अमलात आणणे. कट–ऑफ तारखेनुसार, म्हणजे शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी, प्रत्यक्ष स्वरूपात किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य रिमोट ई-वोटिंगच्या च्या सुविधेसह जीएमच्या उक्त सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ठरावांवर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक सेवांद्वारे मतदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. सर्व सभासदांन

०५ सप्टेंबर, २०२२ रोजीच्या सूचनेमध्ये सेट केल्यानुसार सर्व सामान्य आणि विशेष ठराव ई-मतदानाद्वारे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून व्यवहार केले जाऊ शकतात. वित्तीय वर्ष २०२१-२०२२ वार्षिक अहवाल पाठवण्याची पूर्णता तारखेमध्ये इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे एजीएमर्च

सूचना देखील आहे: बुधवार, ०७ सप्टेंबर, २०२२. रिमोट ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ: रविवार, २५ सप्टेंबर, २०२२ (९:००वा. भाप्रवे)

रिमोट ई-मतदान संपण्याची तारीख आणि वेळ: गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ (५:००वा. भाप्रवे)

रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२. ज्या व्यक्तींनी शेअर्स विकत घेतले आहेत आणि एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर आणि कट ऑफ डेट म्हणजेच २३ सप्टेंबर, २०२२ रोजी शेअर्स ठेवल्यानंतर कंपनीचे सदस्य झाले आहेत, ते लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठवन मिळव शकतात. विनंती www.evotingnsdl.co.in तथापि. रिमोट ई-व्होटिंगसाठी तम्ही आधीच एनएसडीएलमध्ये नोंदणीकृत असाल तर तुम्ही तुमचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापर

vii. रिमोट ई–व्होटिंग मॉड्यूल एनएसडीएलद्वारे २९ सप्टेंबर २०२२ रोजी संध्या.५:००वा. नंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल. एकदा ठरावावर मत सदस्याने दिले की, नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.

viii. इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यास प्रतिबंधित केले नाही, ते सक्षम असतील. एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान

iv. एजीएममध्ये डीमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांद्वारे आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी रिमोट ई-व्होटिंगची पद्धत एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे.

ई-व्होटिंगशी संबंधित युजर आयडी आणि पासवर्डच्या तपशीलांसह माहिती आणि सूचना सदस्यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी समान लॉगिन क्रेडेंशियल

सदस्यांचे मतदान हक्क २३ सप्टेंबर, २०२२ रोजी कट ऑफ डेट असल्याने कंपनीच्या पेड अप इक्विटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील.

अो. हेमंत शेट्ये, (एफसीएस क्र.२८२७), एचएसपीएन ॲण्ड असोसिएटस एलएलपी, कार्यरत कंपनी सचिवचे भागीदार यांची रिमोट ई-मतदान प्रक्रियेची छाननी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 समासद हे लक्षात ठेवू शकतात की, एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१–२०२२ साठी वार्षिक अहवाल.
 कंपनीच्या वेबसाइट www.dynacons.com वर, स्टॉक एक्स्वेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध आहेत. ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका/ तक्रारींच्या बाबतीत, सदस्य खालील व्यक्तीशी संपर्क साधू शकतात किंवा वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) सदस्यांसाठी आणि ई–साठी पाहू शकतात. www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात सदस्यांसाठी मतदान वापरकर्ता पुस्तिका उपलब्ध आहे.

iv. ई–व्होटिंगशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जबाबदार व्यक्तीचे संपर्क तपशील : नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल), श्री. अमित विशाल, असिस्टंट मॅनेजर, टेड वर्ल्ड, ए विंग, ४ आणि ५ मजला, कमला मिल्स केपाऊंड, लोअर परळ, मुंबई-४०००१३, दूरध्वनी क्रमांक:+९१ २२ २४९९४२६२, ईमेल

आयडी: amitv@nsdl.co.in, evoting@nsdl.co.in. कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियम ४२ सह वाचलेल्या कायद्याच्या कलम ९१ च्या अनुषंगाने सदस्यांचे निबंधक आणि शेअर हस्तांतरण आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने कंपनीची पुस्तके २४

सप्टेंबर, २०२२ ते ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील. . लाभांश प्राप्त करण्यासाठी आज्ञापत्र नोंदणी करण्याची पद्धत. सदस्यांना त्यांचे संपूर्ण बँक तपशील नोंदणी/ अद्ययावत करण्याची विनंती केली जाते:

अ) त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींसोबत ज्यांच्याकडे ते त्यांची डीमॅट खाती ठेवतात, जर शेअर्स आवश्यव कागदपत्रे सबमिट करून डीमॅटरलायझ्ड मोडमध्ये ठेवले असतील आणि ब) कंपनी/बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडसह investor@dynacons.com किंवा

info@bigshareonline.com वर ईमेल करून, जर शेअर्स फिजिकल मोडमध्ये असतील तर १) स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची स्कॅन केलेली प्रत ज्यामध्ये सदस्याचे नाव, फोलिओ क्रमांक, बँक तपशील (बँक खाते क्रमांक, बँकेच्या शाखेचे नाव आणि पत्ता, आयएफएससी, एमआयसीआर तपशील)

असतील. २) पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत आणि

३) रद्द केलेले चेक पान.

डायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्युशन्स लिमिटेडकरित सही/- पुजा पटवा कंपनी सचिव सब सक्षम अधिकारी

दिनांक: ०७.०९.२०२२